



### October 27, 2020

To, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

#### Symbol: ANGELBRKG

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalai Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 543235

Sub: Newspaper Advertisement for unaudited Financial Results of the Company for quarter ended September 30, 2020 – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sirs,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication unaudited Financial Results of the Company for quarter ended September 30, 2020 in the following newspapers:

- 1. Business Standard
- 2. Mumbai Lakshadeep

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you,

For Angel Broking Limited

Naheed Patel Company Secretary and Compliance Officer



CSO & Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

#### Regd Office:

G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E), Mumbai - 400 093. Tel: (022) 68070100 | Fax:(022) 68070107 E-mail: <u>support@angelbroking.com</u>, Website: www.angelbroking.com

#### Angel Broking Limited

CIN: U67120MH996PLC101709 SEBI Registration No Stock Broker: INZ000161534, CDSL: IN-DP-384-2018, PMS: INP000001546, Research Analyst: INH000000164, Investment Advisor: INA0000008172, AMFI Regn. No. ARN-77404, PFRDA, Regn. No.-19092018.

# **Bihar ballot: Voters hope** next five years are better

ADITI PHADNIS New Delhi, 26 October

s Bihar prepares to vote in the first phase of Assembly elections on October 28 and voters hope the next five years are better than the last five, many of the principal actors look upon this election merely as a stepping stone to the next one.

For Tejashwi Yadav of the Rashtriya Janata Dal (RJD) and Chirag Paswan of the Lok Janshakti Party (LJP), this election is a route to power — not necessarily to the throne. For incumbent Chief Minister Nitish Kumar of the Janata Dal (United) and the Bharatiya Janata Party (BJP), the election is a way of consolidating their hold with the joint appeal of Prime Minister Narendra Modi and Nitish in the hope of repeating the 2019 Lok Sabha verdict, when the team won 39 out of 40 Lok Sabha seats.

But recent memory is short. Chief Election Commissioner Sunil Arora said in Patna that the Election Commission had ensured not one of the 230,000 migrant workers who had returned to Bihar villages in the wake of pandemic would lose out on the opportunity to vote. This is the first time an official number has been put on migrants, who are angry and bitter that the state government did very little to ensure their return home.

However, voters do acknowledge that Nitish Kumar's 15-year rule (barring Jitan Ram Manjhi's short interregnum) has ensured extensive infrastructure development. The benefits of this have been casteneutral.

In Central Bihar - which will vote on Wednesday - as in the rest of the state, the Opposition refrain is lack of jobs. In their manifesto, every party, whether the BJP or RJD or JD(U), has flagged it as the biggest challenge. RJD has even promised a ₹1,500 allowance to unemployed youth. The prevailing debate is over whether the government can provide 100,000 state government jobs, as the RJD has promised, or near-universal employment as the BJP has said it would.

## FROM PAGE 1

# DHFL lenders...

The bids are offering a very low recovery value — ranging between as low as ₹75 crore and the highest bid of only ₹15.800 crore for various DHFL's books and the recovery rate will be in the range of 3-16 per cent, said a banking source.

This is in sharp contrast to the 45 per cent recovery of dues seen in the insolvency cases to date.

Oaktree informed the lenders it had bid for the entire company for ₹15,800 crore **Aurobindo...** - payable in the next seven years. Oaktree has also offered ₹12,000 crore available with the company to the lenders. "This would mean banks will recover only 16 per cent of their dues," said a source close to the development.

Piramal Group has bid for DHFL's Natrol business to an outstanding private 3.000 crore retail portfolio, offering just ₹6,000 crore, apart from ₹9,000 crore of the ₹12,000 crore available with the company. Piramal's offer would result in a recovery of only around 6 per cent for the lenders. Adani Group has bid for DHFL's wholesale and Slum Rehabilitation Authority (SRA) asset portfolio for ₹2,250 crore. Of this, ₹750 crore will be paid within a year and the balance ₹1,500 crore after eight years. The National Company Law Tribunal, meanwhile, extended the deadline to complete the bankruptcy process by 90 days, giving more time to the lenders to find a buyer. The bids for the company were muted also owing to a forensic audit report by Grant Thornton, which revealed a ₹14,500crore hole in DHFL's books. The report, which has been submitted to the National Company Law Tribunal (NCLT), has said there is a ₹9.320-crore hole in the wholesale books, a ₹1.707-crore loss on the SRA



Bhartiya Janata Party MP Manoj Tiwari leaves in a chopper for an election campaign rally ahead of the Bihar Assembly polls, in Kaimur district PHOTO:PT

"Employment and job are different. look out for the power of two with the same We're talking about 10 lakh government party at the Centre and the state. jobs... Our promise is genuine. We could have also made fake promises of 50 lakh jobs like the NDA government," Tejashwi Yadav has said in his public interactions.

Among the other promises the RJD has made are higher Minimum Support Price (MSP) and loan waivers for farmers; better health care facilities; better concrete roads; and computer centres in villages, hike in the education budget and more teachers in government schools.

None of the political forces has claimed they can better Kumar's infrastructure development record. This is a comment in itself

The JD(U)'s appeal lies in reminding people what 15 years of rule has achieved and promising more of the same. "We have given people roads, tap water and power. If given another chance, we will ensure solar streetlights on every road. We have built thousands of school buildings, have improved health services and have built all-weather roads for better connectivity" Nitish Kumar said at election meetings in Vaishali and Muzaffarpur.

Alliance partner BJP has repeated not only that Nitish Kumar will continue to be chief minister, but also that people can them over could be his biggest challenge.

Recovering these loans is doubtful, the

In February this year, the lenders to

DHFL had sought offers for the company.

Almost 24 companies had shown an inter-

est in DHFL. They included Aion Capital,

Adani Capital, Hero Fincorp, KKR Credit

Advisors, Oaktree, Morgan Stanley,

Goldman Sachs Group Inc, Deutsche Bank

AG, Warburg Pincus, SSG Capital,

"Aurobindo is committed to evaluating

Edelweiss, Lone Star, and Blackstone.

retail loans.

report said.

count, and a diversion of ₹3,000 crore in comes amid market conditions throwing up multiple spanner in the works, he added.

autonomy could be severely compromised

Bihar who he has empowered in many dif-

if the alliance returns to power.

the largest presence, specifically in Hajipur

ally of the BJP, but a large number of BJP

Sanjay Thakker, chairman and founder of Landmark Group - one of the largest chains of car dealerships in the countrysaid if his dealerships had more cars, they would have delivered more. "The demand was more than what we could deliver for most brands we represent," said Thakker.

Landmark retails cars from Honda Cars India, Volkswagen India, Fiat Chrysler Automobiles N.V., Mercedes-Benz India, Nissan India, and Renault India. Nobody expected to touch last year's sales numbers, he said, citing the zero sales month of April and supply-related challenges in the subsequent months. "What one is seeing is beyond normal," he added.

and concluding strategic options towards Tarun Garg, director-sales and marketfocused portfolio enhancement with the ing at Hyundai Motor India, is also ecstatic. ultimate objective of enhancing stakeholder values. We are pleased to sell the Hyundai retailed 36,000 cars during the festival -25 per cent more than what it did last year "The strong sales momentum one saw in the run-up to the festive season continued," said Garg, adding that an attractive finance offer, coupled with a new line-up of cars, helped.



PSPCL invite

The above is an extract of the detailed format of Unaudited consolidated and standalone financial results for the quarter and six months ended on 30 September 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and six months ended on 30 September; 2020 is available on the website of National Stock Exchange of India i.e. www.ne ndia.com and or site of the Comp any i.e. www.ang **Broking Limited** 

Date : 26 October, 2020 Place: Mumbai

NOTICE PRESS NOTICE INVITING TENDER FOR SHORT TERM PURCHASE OF ENERGY Notice is hereby given



on notice	s will be upl	oaded on							
//www.pnbindia.in.			FORM G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST						
Ass	t. General	Manager		(Under Regulation 36A	(1) of the Insolvency and Bankruptcy				
				(Insolvency Resolution Proces	ss for Corporate Persons) Regulations, 2016)				
		1		RELEVA	ANT PARTICULARS				
king			1	Name of the corporate debtor	AMW Motors Ltd				
-			2	Date of incorporation of corporate debtor	19 September 2011				
ited			3	Authority under which corporate debtor is	Registrar of Companies – Ahmedabad				
1709			L	incorporated / registered					
	(E), Mumbai -	400 093	4	Corporate identity number / limited liability	U35204GJ2011PLC067190				
38070107	i (E) Mumbal	100 000	-	identification number of corporate debtors	Registered Office: Physics: Dead Mass Mass Kappahaba				
39357699	ri (E) Mumbai⊶	400 093.	5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office: Bhachau Road, Near Village Kannaiyabe, Bhui – Kachchh. Gularat – 370020				
	broking.com			onice (in any) or corporate debior	Corporate Office: 1503, Lodha Supremus, Senapati Bapat Marg,				
	nancial resu	lits for the			Lower Parel, Mumbai - 400013				
Septemb			6	Insolvency commencement date of the	1st September 2020				
	(Rs.	in million)		corporate debtor					
Quarter	Six months	Quarter	7	Date of invitation of expression of interest	27th October 2020				
ended	ended	ended	8	Eligibility for resolution applicants under	The detailed EOI and eligibility criteria are available on the website				
	30 September			section 25(2)(h) of the Code is available at:	of the corporate debtor: www.amw-group.in				
2020	2020	2019	9	Norms of ineligibility applicable under section	Available on the website of the corporate debtor:				
naudited)	(Unaudited)	(Unaudited)		29A are available at	www.amw-group.in				
3,098.55	5,482.79	1,718.18		Last date for receipt of expression of interest	26th November 2020				
996.48	1,642.77	283.65	- pu	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	3rd December 2020				
(1.19)	(10.78)	(10.98)	12	resolution applicants Last date for submission of objections to	8th December 2020				
744.76	1,217.76	191.82	12	provisional list					
743.29	1,211.81	188.75	13	Date of issue of final list of prospective	18th December 2020				
	817.99		1.0	resolution applicants					
	9,074.56		14	Date of issue of information memorandum,	8th December 2020				
10.05	47.05	2.82	0.00	evaluation matrix and request for resolution					
10.35	17.05	2.02		plans to prospective resolution applicants					
			15	Manner of obtaining request for resolution	The Resolution Professional shall share the documents through				
(0.02)	(0.15)	(0.16)		plan, evaluation matrix, information	e-mail or virtual data room after verification of KYC documents				
(0.000)	(0.10)	(0.1.0)		memorandum and further information	and eligibility criteria under section 29A of Insolvency and				
					Bankruptcy Code, 2016 and prequalification criteria as approved				
10.33	16.90	2.67	10	Last data for submission of much tion plans	by the Committee of Creditors.				
alone fin	ancial resul	ts for the		Last date for submission of resolution plans Manner of submitting resolution plans to	7th January 2021 Via sealed envelope and E-mail, as mentioned in the request for				
Septemb	er 2020	1.7% - 9.77 f. 1.6 (* 1897 - 5)	- 1"	resolution professional	resolution plans.				
-	(Rs.	in million)	18	Estimated date for submission of resolution	22nd February 2021				
Quarter	Six months	Quarter	1.	plan to the Adjudicating Authority for approval					
ended	ended	ended	19		Mr. Avil Menezes				
	30 September			resolution professional	IP Registration No: IBBI/IPA-001/IP-P00017/2016-2017/10041				
2020 naudited)	2020 (Unaudited)	2019 (Unaudited)	20		Mr. Avil Menezes				
				professional, as registered with the Board	Address: 416, Crystal Paradise Co-op Soc. Ltd., Dattaji Salvi				
3,065.74	5,426.65	1,686.38			Marg, Above Pizza Express, Off Veera Desai Road, Andheri West,				
1,039.04 792.07	1,550.13 1,173.90	273.31 195.07	-	Address and appell to be used for	Mumbai City, Maharashtra - 400053. Email ID: avi@caavil.com				
792.07	1,173.90	195.07	21	Address and email to be used for correspondence with the resolution	Address: 416, Crystal Paradise Co-op Soc. Ltd., Dattaji Salvi Marg, Above Pizza Express, Off Veera Desai Road, Andheri West,				
100.40	817.99	102.10		professional	Marg, Above Fizza Express, Oli veera Desai Road, Andrien west, Mumbai City, Maharashtra - 400053				
	8,805.38			processing the	Email ID: rpadvisors.amw@in.ey.com				
	0,000.00		22	Further Details are available at or with	Mr. Avil Menezes				
10.99	16.29	2.71	-		Email ID: avik@caavil.com, Website: www.amw-group.in				
	d and standal		23	Date of publication of Form G	27th October 2020				
	ed with the Sto			•	For and on behalt of AMW Motors Limited				
sure Requir	ements) Regu	ations, 2015.			Avil Menezes Avil Menezes				
of India i e	ths ended on 3 www.nseindia	com and on			Resolution Professional				
		022/2010/02/2010/07/2010			IP registration details as under:				
F	or Angel Bro			Reg. no. IBBI/IPA-001/IP-P00017/2016-2017/10041   416, Crystal Paradian Caup Soc. ttd., Dattaj Savi Marg, Above Pizza Express, Off Veera Desai Road, Andneri West, Mumbal City, Maharashtra - 400053   avi@ccaavil.com					
		Sd/- laheed Patel		Satiaji Salvi Mary, ADUVE Fizza E	Maharashtra - 400053   avil@caavil.com				
anv Secret	ary and Comp		D	ate: 27th October 2020					
	.,		P	ace: Mumbai					
		<b>D</b> '	1	GL I P					
		Punja	ab	State Power C	Corporation Limited				
> PUNIA	SPCL STATE POWER RATION LTD.			ffice: PSEB Head Office, The N	Aall Patiala, Website: www.pspcl.in)				
CORPO	RATION LTD.	0		OFFICE OF CHIEF EN	NGINEER/PP & R				
		Tel	East	#D-3, Shakti Vihar,	Patiala-147001				
Corne	rate Identi	Tele	mber	: 0175-2200872, E-mail: ce-pp	33813 Registration Number: 33813				
Corporate Identification Number (CIN): U40109PB2010SGC033813 Registration Number: 33813									

# **POLITICS 13**

BS	S	SU	D	DK	(U					:	# 3	192
		6	Ι		1	Ι				7	9	
		4						7	7			1
		9					6			4		
	Ι	5	Γ			Τ				1		
	T		Γ			T	2	Γ			4	8
			1	2		T		6	3		5	
7	ſ		Γ			T	4	Γ		9		5
9	)	8	Γ			T		Γ				
5	;		Γ			T		Γ			3	
50L	UTI	DN 1	FO ‡	\$319	91					/ery	easy	/:
4	3	8	9	5	2	7	1	6		*		
1	6	2	8	7	3	5	4	9	5	oluti	on	
9	7	5	1	6	4	2	3	8	t	omor	row	
5	4	7	3	2	6	9	8	1		нои	I TO	PLA
6	1	3	7	9	8	4	2	5		ill in		
2	8	9	5	4	1	3	6	7	t	hat e	very	row,
3	5	4	6	1	7	8	9	2	6	every	colun	nn
7	2	1	4	8	9	6	5	3	i i	and e	very 3	SX3
8	9	6	2	3	5	1	7	4		he di		

equity player, who could focus ad itional resources to grow Natrol, its products and brands further," said N Govindarajan, the firm's managing director. He added that the proceeds from the sale of Natrol would be used to reduce debt and for other new strategic initiatives.

Brokerages said the deal was lucrative for Aurobindo. Surajit Pal, an analyst with Prabhudas Liladhar, told Business Standard that besides making Aurobindo a zero-debt company, this transaction would help it pay \$100 million towards buying a minority stake in Eugia plant. Pal said the sale of Natrol was a good decision as it was an over-the-counter company (it sells nutraceuticals, etc) and did not go with the core business of Aurobindo.

According to ICICI Direct Research, at \$550 million, the transaction values the business at 3.5x the sales, which is a compelling deal by any standards.

Earlier this year, Aurobindo had called off its plans to acquire Sandoz's dermatol-

ogy and oral solids generics portfolio in the US as the approval from the US Federal Trade Commission was not obtained within the anticipated timeline. Aurobindo was looking at acquiring Sandoz's portfolio for \$900 that would have catapulted it to the second-largest generics player in the US in terms of number of prescriptions.

## Cars sales...

Passenger vehicle (PV) sales have been very impressive. "Contrary to expectations, two-wheeler sales are not looking upbeat and may end the festive season at levels lower than last year's," said Vinkesh Gulati, president, Federation of Automobile Dealers Associations of India.

However, the festival has brought cheer to car companies. Amid the gloom and doom of the Covid-19 pandemic, Mercedes-Benz India has delivered 550 cars during Navratra and Dussehra. "Such an impressive number of deliveries underscores the trust and confidence that luxury carbuyers have in our brand and lineup," said Martin Schwenk, managofficer, Mercedes-Benz India. It hurt exporters.

Car market leader Maruti Suzuki India delivered around 85,000-90,000 cars, against 60,000-65,000 it delivered last year, said an industry source.

A spokesperson at Honda Cars India said the company's deliveries saw YoY increase of 10 per cent.

Riding high on the Kwid and Triber, Renault's Navratri sales jumped 12 per cent to 4,281, against 3,821 units last year, said the company's spokesperson.

Meanwhile, both two- and threewheeler companies remain sceptical about the sustenance of the current demand trend beyond December. India's growth story has never seemed so endangered. It is, therefore, not surprising that twowheelers are still sputtering. Two-wheeler makers were able to ramp up and deliver in record time. That has started for PV makers only now. They, too, will run out of steam soon, warned an industry expert.

## Sea change in...

A phased roll-out of faceless assessment by customs started in June with Bengaluru and Chennai, followed by Mumbai and Delhi in August. It is expected to be rolled out across the country from October 31.

Faceless assessment enables an assessing officer to assess a bill of entry pertaining to imports made at a different Customs station, assigned to him through an automated system. Some industries facing severe delays are metals; automobiles and auto ancillary; electrical machinery; chemicals; medical equipment, etc. A delegation of the Federation of Indian Export Organisations (FIEO) met the member (customs) of the CBIC on Monday to take up the matter of delayed import clearances. FIEO President Sharad Kumar Saraf said: "The CBIC is now taking action to ensure that there is no pendency. We have told the government that the mindset of officers needed to change. Officers should not be allowed to raise multiple queries. We have been told that the issue has been addressed." Meanwhile, concerns related to exports such as container shortage ing director and chief executive and spike in freight cost continue to pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and **Disclosure** Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 6th November, 2020 to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and six months ended 30th September, 2020.

This Notice shall also be available on the website of the Company at www.voltas.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

**VOLTAS LIMITED** V.P. Malhotra Vice President -Taxation, Legal & Company Secretary

Mumbai,

26th October, 2020

**Registered Office:** Voltas House 'A' Dr. Babasaheb A Road, Chinchpok Mumbai 400 033. Tel. No. : 91 22 6 Fax No. : 91 22 6 site : www.volta e-mail : shareservice CIN : L29308MH195

having valid Inter State Trading License issued by CERC for interstate trading of energy, intrastate trading licenses issued by PSERC for intrastate trading of energy, State Electricity Boards, State Electricity Utilities, States, IPPs & CPPs as per table given below

TENDER SPECIFICATION NO. PPR-09/2020

system for supply of electrical energy from interstate/ in

	Period	Duration (Hrs)	Quantum in MW at NR Periphery		
6 <sup>th</sup> N	ovember, 2020 to 15 <sup>th</sup> November, 2020	06:00 to 18:00	500		
16 <sup>th</sup> N	November, 2020 to 30 <sup>th</sup> November, 2020	06:00 to 18:00	500		
1 <sup>th</sup> D	ecember, 2020 to 15 <sup>th</sup> December, 2020	06:00 to 18:00	600		
16 <sup>th</sup> [	December, 2020 to 31 <sup>th</sup> December, 2020	06:00 to 18:00	700		
1"	January, 2021 to 15th January, 2021	06:00 to 18:00	700		
16	h January, 2021 to 31h January, 2021	06:00 to 18:00	700		
1 <sup>th</sup>	February, 2021 to 15th February, 2021	06:00 to 18:00	700		
16 <sup>th</sup>	February, 2021 to 28th February, 2021	06:00 to 18:00	500		
Sr.No.	Event		Date		
1.	Date of Publication/Uploading of Tender Eng	luiry	24.10.2020		
2.	Date of receipt of EMD in the office of Dy. Cl Design Complex, PSPCL, Patiala	E/PR, T-1, Thermal	30.10.2020 upto 12:00 Hrs		
3.	Last date of Submission of Bid		30.10.2020 up to 13:00 Hrs		

Bidding will be done as per the revised guidelines for short term procurement of power notified by the Ministry of Power vide resolution dated 30.03.2016, through e-bidding portal (DEEP) only. The link for the e-Bidding portal is www.mstcecommerce.com and is also available on the website of Ministry of Power (www.powermin.nic.in) and PFC Consultancy Limited (www.pfcindia.com). Bidders are requested to familiarize with the applicable guidelines notified by the Ministry of Power on 30.03.2016 carefully before submitting the offer. Note- It is informed that in case tender process is not completed due to any reason, no corrigendum will be published in newspaper. Detailed specifications and corrigendum (if any) may be downloaded/seen on www.msteecommerce.com and official website of PSPCL i.e. www.pspcl.in. Dy. CE/PR PSPCL, Patials

C332/2020



Regd. Office: Gajraula- Hasanpur Road, Gajraula - 244 235, Dist. Amroha, Uttar Pradesh Phone : 09557973504-5, Email : sharesumang@jkmail.com

### D FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER' 2020

Ľ	S. Particulars		Quarte	r Ended	Half Yea	ar Ended	Year Ended		
	No		30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 Audited		
3	1	Total Income from Operations	6,252.66	5,001.70	11,728.82	10,087.84	24,576.41		
	2	Profit before Interest and Depreciation (EBITDA)	300.39	107.82	878.42	487.64	1,202.14		
	3	Net Profit (before tax and exceptional /							
	÷.	extraordinary items) #	73.02	(73.24)	428.21	130.15	406.71		
	4	Net Profit (after tax and exceptional /							
		extraordinary items) #	54.64	(54.28)	321.61	91.38	282.98		
	5	Total Comprehensive Income [Comprising profit for the period (after Tax) and Other	50.04	(50.70)	200.05	00.40	000.00		
		Comprehensive Income after tax]	58.81	(53.70)	329.95	92.49	299.68		
	6	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹5/-each)	1,100.16	1,100.16	1,100.16	1,100.16	1,100.16		
	7	Earning per share (Face value ₹5/-each) Basic and Diluted (Rs)	0.25	(0.25)	1.46	0.41	1.29		
<ol> <li>Notes:</li> <li>Despite unfavorable situation due to COVID-19, the Company has performed better than the corresponding quarter and half year ended 30th September, 2019.</li> <li>The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 26.10.2020.</li> <li>The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchanges, www.nseindia.com and on the company's website, www.umangdairies.com</li> </ol>									
		# The company does not have Exceptional and Ex					of the Board Airies Limited		

बाधितांचा

वाढता

आलेख

घसरला,

दिलासा

पूणे, दि.२६

(हिंदुरऱ्थान समाचार)

: दसरा-दिवाळी

सणोत्सवानंतर

करोनाबाधितांची

दुसरी लाट येणार,

असा अंदाज

केंद्रीय पथकाने

वर्तविला असला

तरी पुणे विभागात

दसऱ्याच्या मुहूर्तावर

मकरोना रावणावरफ

बाधित रञ्ग्ण विजय

मिळवत असल्याचे

दिसत आहे.मागील

महिन्यापर्यंत करोना

आलेख खाली येतोय.

मुक्तीचा आलेख वाढत

असून आज पुणे

मुक्तीच्या संख्येने

साडेचार लाखांचा

विभागात बाधित

संख्या ४ लाख ९३

हजार ४९८ असून

त्यातील ४ लाख ५२

हजार ७४ बाधित बरे

झाले आहेत. मागील

सात दिवसांत करोना

मुक्तीच्या प्रमाणात

दोन टक्कयांनी वाढ

टक्के एवढे प्रमाण

ऑक्टोबर

पासून बाधित

महिन्याच्या सुरवाती-

संख्येबरोबरच मृत्यूचे

प्रमाणही कमी झाले

आहे. त्यातच बरे

होणाऱ्यांचे प्रमाण

वाढले आहे. या

महिन्यात मबाधित

कमी आणि करोना

मुक्त अधिकफ असे

आहे.

झाली असून, ९१.६१

टप्पा पार केला आहे.

विभागातील करोना

बाधितांचा वाढता

तर करोना–

आकडेवारीवरून

विभागाला

पुणे

# मुंबई लक्षदीप 📿

## 'मुबई लक्षर्दीप म्ंबई@लक्षदीप

## **PUBLIC NOTICE**

MR ABRAR AHMED QURESHI FI lo.701, Ruby Building, Neelam Ruby Co-Op. Housing Society Ltd, having address a anchratna Park, Off Mira Bhayande Road, Mira Road (East) 401107 Dist. Than died on 08/08/2020 without makir nomination

The society hereby invites claims biections from the heir or heirs or other claimant or claimants/objectors to the ansfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days fro the publication of this notice, with copies o such documents and other proofs in suppor of his/her/their/ claims/objections for transfer o deceased of the so received v the socie shares a nembers society in the bye-la objections ansfer leceased the societ rovided A copy ociety is laimants society/wi society b rom the c the date o or and o

Sd- Hon NEELAM

कि. **श्री.** नेष्पादित झालेला बिल्डरचा ता १९/०३/२०१०, असे हरवलेले आहेत. गवर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याह जण्यात येईल.

भैरव एन्टरप्रायझेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. ।आयएन:एल५१९०९एमएच१९८४पीएलसी२१७६९३ द्र.:९१-२२-२३०२७९०० फॅक्स:९१-२२-२३०७७२३१

#### वेबसाईट: www.bhairaventerprises.com ई-मेल: cosec@bhairaventerprises.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व सहामाहीकरिताचे कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८ येथे सोमवार, २ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.bhairaventerprises.com वेबसाईटवर गुंतवणूकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर लब्ध आहेत.

भैरव एन्टरप्रायझेस लिमिटेड लिंक्स मणिनरी ऑग्ड कमर्णियल्म लि करिता सही/ शशी कुमार द्जारी

श्री गुरुदेव एन-ट्रेड लि.करिता

स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर

उपलब्ध आहेत

ठिकाणः मुंबई

दिनांकः २६.१०.२०२०

ठिकाण: मुंबई

दिनांक : २६.१०.२०

प्रद्युम्न जजोदीया दिनांकः २ँ६.१०.२०२० संचालव डीआयएन:00१३८१७५

पलब्ध आहेत

ठिकाणः मंबर्ड

लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लि.

नोंदणीकत कार्यालयः वॉर्डन हाऊस. ३४०.

जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८.

आयएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७

दूर.:0२२-२३०२७९०० फॅक्स:९१-२२-२३०७७२३१

वेबसाईट:www.lynxmachinery.com ई-मेल:cosec@lynxmachinery.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजग

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९

सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे

की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय

ोमाही व सहामाहीकरिताचे कंपनीचे अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंव

गटावर घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः

वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई

४००००८ येथे सोमवार, २ नोव्हेंबर, २०२० रोजी

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या

www.lynxmachinery.com वेबसाईटवर

गंतवणकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि स्टॉव

् रक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर

सही/-

रिषभ एन्टरप्रायझेस लिमिटेड **नोंदणीकत कार्यालय:** वॉर्डन हाऊस. ३४०. जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. गीआयएन:एल५१९०९एमएच१९८४पीएलसी२१७६९७ दर.:९१-२२-२३०२७९०० पूर्ण फॅक्स:९१–२२–२३०७७२३१

वेबसाईट: www.rishabhenterprisesItd.com ई-मेल: cosec@rishabhenterprisesItd.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की 30 मप्टेंबर 2020 रोजी मंपलेल्या दितीय तेमाही व सहामाहीकरिताचे कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकत कार्यालय वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सटर सचनेत समाविष्ठ माहिती कंपनीच्या www.rishabhenterprisesItd.com वेबसाईटवर गुंतवणुकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in बसाईटवर उपलब्ध आहेत. रिषभ एन्टरप्रायझेस लिमिटेडकरित

सही/ ठिकाणः मंबर्ड शशी कुमार दुजारी दिनांकः २६.१०.२०२० अतिरिक्त संचालक डीआयएन:00११६१३२

#### f फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेड

सही/

शशी कुमार दुजारी

अतिरिक्त संचालक

डीआयएन:00११६१३२

सीआयएन: एल२४२३९एमएच१९८७पीएलसी०४३६६२ नोंदणीकृत कार्यालय: २६ मनोज इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा, मुंबई-४०००३१. दूर.क्र.:+९१ २२ ४०३१८१११, फॅक्स:+९१ २२ ४०३१८१३३. ई-मेल:business@fredungroup.com, वेबसाईट:www.fredungroup.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात **सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०** रोजी दु.३.००वा. **फ्रेडून फार्मास्युटिक**ल्स लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सभेत मंडळाद्वारे मान्यतेनंतर वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या www.fredungroup.com व बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध केला जाईल.

	फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता
	सही/-
	अंकिता जोशी
990	कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

## पेण कृषि उत्पन्न बाजार समिती, पेण ई-निविदा नोटीस क्रमांक 2020 CMTDM-545887-1

सार्वजनिक बांधकाम विभागकडे नोंदणीकृत: असलेल्या अनुभवी कंत्राटदारांना कळविण्यात येते की, पेण कृषि उत्पन्न बाजार समिती, पेण यांचेकडील नमूद कामाची पर्सेंटेज रेट पद्धतीने ई-निविदा मागविण्यात येत आहेत. प्रचलित दराने GST बिलाला अदा केला जाईल.

त्यामुळ	GST वगळून दर द्यावत.	
अ.क्र.	कामाचा तपशील	नगरपरिषद पेण यांचेकडील मंजूर ले आऊट
		प्लॅनप्रमाणे एफ.एस.आय.
१	समितीच्या इमारतींवरील मोकळा एफ.एस.आय.	२६८३/३० स्क्वेअर मीटर २८८७२/३० स्क्वेअर मीटर
२	ई निविदा भरणेसाठी या संकेतस्थळावर वापर करावा	https://mahatenders.gov.in
ŵ	मुदत दिनांक २७/१०/२०२० ते ०५/११/२०२० पर्यंत	

#### जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. मिलींद विजय वाडेकर हे फ्लॅट क्र.ए/४०९, श्री गंधर्वराज कोहौसोलि., बी.पी. रोड, खारीगाव, भाईंदर पुर्व ठाणे या सोसायटीचे सटस्य व मालक होते अस की, मे. गंधर्वराज कन्स्टक्शन कंपनी आणि श्री विनोद एम. गडकर यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबत झालेला दिनांक १०.०७.१९९५ रोजीचा करारनामा हरवला/गहाळ झाला आहे. म्हणून सदर हरवलेल्या दस्तावेजांच्या आधाराव कोणताही व्यवहार करू नये. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त फ्लॅटबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकत यांच्याकडे १०२, निलम ॲकॉर्ड, पंचरत्न कॉम्प्लेक्स, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की कोणाही व्यक्तीस कोणताही दावा किंवा आक्षेप नाही. दिनांक २७.१०.२०२० ॲड. हिरेन पी. मेहता

#### **PUBLIC NOTICE** lotice is hereby given through my client MRS

Thane-401101, and now she is selling the

above said flat to any interested Purchaser

Buyer. M/S. BHAGÝODAY BUILDERS ha

UMARSHI SHAH vide agreement for sale dated 27.06.1978. MR. DHIRAJLAI UMARSHI SHAH expired on 07.09.2006 a

havandar. After the death of MR. DHIRAJLA UMARSHI SHAH, his wife MRS. KALPANA DHIRAJLAL DEDHIA became the legal hei

and single owner of the above said Flat

bremises and the society has also transferred he same in Share Certificate bearing No. 19

distinctive Nos from 91 to 95. If any person ha

any objection against my client over sale of the

above said property or regarding legal heirs in

espect of the above property through claim of

nterest etc. then such person should raise

documents along with proofs through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of

publication of this advertisement/notice. Afte hat no claim will be entertained and afte

stipulated period i.e. 14 days it will be believe

that there is no any claim from any persor against the above said property and then my

client will proceed further for Sale/transfer of

operty in the name of any intereste

R. L. Mishra

Advocate, High Court, Mumba

ourchaser

le, transfer, heirship, mortgage, lease, title

the said Flat to MR. DHIRAJLA

nissions done by him. 5) That I have executed this deed out of ALPANA DHIRAJLAL DEDHIA is the owner of Flat No. 410, FOURTH Floor, B wing BALDEV-JYOT CO-OP. HSG. SOC. LTD. influence or coercion. /inayak Road, Bhayander (West), Tal & Dis

Place: Mumbai

No.140-141, CTS No.94-97-98, Mahavir Nagar, Kandivali (W.) Mumbai-67 holding shares 361 transmission of the 50% share

## PUBLIC NOTICE

Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height Near Railway Station, Nallasopara (E),

The General Public Notice is hereby informe that M/s Shree Ashapura Infra ("my client") intending to purchase the land bearing CT lo 545, 545 (Part 1 to 59), 546, 546 (Part to 23), 547, 548 (Part 1 to 9) of Pahadh Goregaon East Village, Borivali Taluka admeasuring 5291.80 Sq Mtrs, situated at Whalbhat Road, Near Jawahar Nagar Fathak Goregaon (East), Mumbai 400062 ("said roperty"), from its Owner M/s J. D. & Co Pvt td through its directors Rustom Nanabho ejeebhoy. All persons claiming any right and /or interest in the said property or any part thereof by wav of sale, gift, lease, inheritance exchange, mortgage, charge, lien, trust possession, easement, attachment o otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned with the documentary proof at his office at D/104, Sumit Samarth Arcade, Behind Jain Mandir, Aarey Road, Goregaon (W), Mumba 400104, within 7 days from the date hereo ailing which the said sale will be completed ithout any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived So please do note Adv. Sadhna Kuma (Mobile No. 9324044114) Sd/ Date : 27/10/2020 Place : Mumbai

अभिनंदन इंटरप्राईजेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड. भायखळा. मंबई-४००००८. **आयएन:**एल१७११९एमएच१९८४पीएलसी२१७६९४ दर.:९१-२२-२३०२७९०० क्स:९१-२२-२३०७७२३

**PUBLIC NOTICE** day of March 2020 and By This Public Notice I, MR. MOHAMMED SHAFI KHAN, an adult, Indian Inhabitan resident of Reyhaan Terraces, Flat No B/304, Opp Mina Hotel, Jogeshwari (W) KHAN, 102, would like to inform to the Seneral Public As under: 1) That my son, MR. SHAHRUKH SHAFI KHAN, age 27 years is disobedient and is not according to my temperaments and is beyond my control and supervision. He is committing acts against the social norms of my family. 2) That my aforementioned can be a eneral Public as under 2) That my aforementioned son has no peaking terms with me and my wife i.e n consonance with the requirement of my family. Presently he is not living/residing 3) That I disown my above named sor MR. SHAHRUKH SHAFI KHAN from m

MR. SHAHRUKH SHAFI KHAN from my property absolutely and forever in respect of my all moveable and immoveable properties. I am not responsible for his any act or deed if any illegally or unlawfully committed by him. 4) That all the acts done by him solely be his responsibility and I will not be in any way concerned about the same and should not be held laible for the acts and omissions done by him.

free will, wish and desire without any

Mr. Mohammed Shafi Khar Date:27/10/2020

**PUBLIC NOTICE** Shri. Chandrakant H Shah, a joint member/co-owner of Kamala Vihar ABCD Co-op. Housing Society Ltd. Survey Opp. Kamala Vihar Sports Club, to 365 and Flat No.D-214 expired on 03.05.2010 without making any nomination. His elder sons Shri. Jayesh & Rajesh Chandrakant Shah has released, relinquish and renounced their share in the said flat and his son and other co-owner Shri. Sanjeev Chandrakant Shah made application to the society for the

the said deceased joint member in the said property to his name. Claims and objections, if, any are invited by the said society against the proposed transmission. The same should be lodged with the Hon. Secretary of the said Society within 14 days, with supporting documents, if, any, failing which needful be done. Sd/

of the rights, title and interest of

Hon.Secretary Kamala Vihar ABCD CHS Ltd., Opp Kamala Vihar Sports Club, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai-67.

Place: Mumbai Date: 20.10.2020

## PUBLIC NOTICE

3953/2001, with sub Register Vasai -1

Notice is hereby given that Originally M/s Pereira Juchandra Land Developers was the wner of Flat No. 12, 1st Floor, Building No 11-B, New Anmol Co. Op. Hsg. Soc. Ltd., Situated at: – Amol Nagar Phase-1, Village Juchandra, Naigaon – East, Tal. Vasai, Dist alghar-401208. Who has sold the said flat to Mr Ronald Pereira vide agreement for sale dated 25 -8-1992, Reg. No. 4122/92, with sub Register Vasai -1 Mr Ronald Pereira has sold the said flat to Shankar S. Chavan & Mrs. yshree S. Chavan. Vide agreement for Re-Sale dated 21-12-2001 under document

दिनांक **२६/१०/२०२०**. टीडीआर क्षेत्र **३७९२.५०** चौरस मीटर अशी मिळकत 9)श्री सुरेश रामचंद्र भोईर २)श्री पंढरीनाथ रामचंद्र भोईर ३)देवकीबाई रामचंद्र भोईर व ४)आशाबाई काळुराम भोईर व ५)श्री बाळाराम रामचंद्र भोईर यांच्या मालकीची असुन सदर टीडीआर क्षेत्र आमचे अशिल **श्री. कैलास बन्सीलाल मराठे व** सौ. भारती कैलास मराठे यांना कायम विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. तरी सदर मिळकतीत कोणीही व्यक्ती अथवा व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, तारण भाडेपट्टा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहीवाट, करार, कब्जा, किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/ व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन (१४) चौदा दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरी कारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे- तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजुन आमचे अशिल सदरचा व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी. सही⁄-१)पत्ताः फ्लॅट नं. १०१, १ला मजला, ॲड.वैभव अंकुश पाटील अटलांटा रेसीडेन्सी, कामतघर रोड, ओस्वाल हायस्कुल जवळ, अंजुरफाटा, (खरेदीदारांतर्फे वकील) भिवंडी-४२१३०२

२ )नगर रचना विभाग, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी, जिल्हा ठाणे

#### लिलावाकरिता जाहीर सूचना

फ्रि ट्रेड वेअरहौसिंग झोन (एफटीडब्ल्युझेड), आर्शिया एफटीडब्ल्युझेड, गाव साई, तालुका पनवेल जिल्हा रायगड-४१०२०६, महाराष्ट्र, भारत येथे असलेले दावा न केलेले/समाशोधन न केलेले/मुबलव इम्पोर्टेड वस्तु (अनुसुची ए मध्ये सविस्तरपणे नमुद) जसे आहे जेथे आहे या तत्त्वावर विक्रीकरिता येथे सूचना देण्यात येत आहे. . .

	अनुसुची ए (वस्तुचे वर्णन)							
	वस्तुचे तपशील	एकूण	सक्षमता	इरठे				
ħ.		नग						
১১	सायकल (ओएफओ सायकल)	१५६० नग/						
		७८० सीटीएन	नियामक आवश्यकता,					
১২	सीटी-५१२ कॅलक्यूलेटर	६०६० डझन/	काही असल्यास					
	3	९०९ सीटीएन	खरेदीदाराची	१ लाख				
ς	शूज (चिल्ड्रेन)	१४५६८ पीआरएस/	जबाबदारी असेल					
		१२१४ सीटीएन						
SS	परफ्युम-ऑरा पोअर फेम/							
	होम इडीपी १०० एमएल	७००० बॉटल/						
	परफ्युम-अल्टीमेट पोअर फेम/	२९२ सीटीएन						
	होम इडीपी १०० एमएल							

उपरोक्त साहित्य/वस्तू खरेदी करण्यास कोणी इच्छुक असल्यास त्यांनी जसे आहे जेथे आहे या तत्त्वावर वरील वस्तू खरेदीकरिता त्यांचे उत्तम मुल्य सादर करावे. लिलाव कायद्यानुसार संपन्न होईल आणि सर्व शासकीय देयके, व्याज व शुल्क व खर्च खरेदीदारास भरावे लागेल. लागू असलेल अतिरिक्त स्थानिक विक्री कर/जीएसटी खरेँदीदारास भरावे लागेल. यशस्वी बोलिदाराने संपूर्ण रक्क 9 दिवसात जमा करावी. खरेदीदाराची प्रस्ताव नाकारणे किंवा वस्तुंचा लिलाव/विक्री रद्द करण्याचे अधिकार कंपनीकडे आहेत वस्त निरीक्षणाची तारीख २७ १० २०२० ते २९ १० २०२० आपि लिलाव तारीख: ३१.१०.२०२० रोजी दु.२.००वा. पासून आणि पुर्नलिलावाची तारीख ०६.११.२०२० लेलाव न झालेल्या वस्तूंसाठी.

निरीक्षण व चौकशीकरिता कृपया संपर्क मे आर्शिया लॉजिस्टीक्स सर्विसेस लि. श्री. सधीर ठाकर-९८२००५२०६७ आर्शिया एफटीडब्ल्युझेड, गाव साई तालुका पनवेल, जिल्हा रायगड-४१०२०६.

Sr.

लिलावसंबंधी व चौकशीकरिता संपर्क ए वन सालासार प्रा.लि.. मुंबई, महाराष्ट संपर्क: +९१-२२-२५६६०१४१/९३२०४४५५३४ ९३२०५८९२३१/७७१००२४०२२/७७१००२४०१५ वेबसाईट: www.salasarauction.com

	ाष्ट्र, भारत.		10000011.00	0111		गांदत झ	
	<u>^'</u>					करारनाः तीचा दस्त	
	A Annual Du	- 1-!				98/03/	
	🔊 Angel Bro	-			तरी	सदर प	ň
	Angel Broking L	imited				ल तर	
	CIN: U67120MH1996PLC					ल्यापार	
	Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road I Tel: (022) 68070100   Fax: (02		(E), Mumbai -	400 093		ल्याजवर्ळ	
,	Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road,		ri (F) Mumbai-	400 093		द्वविनाय	
	Tel: (022) 40003600   Fax: (02		n (E) manibai			. भाईदर	
	Website: www.angelbroking.com   Email: inv					, <b>गाउँ</b> द( ावर लेखी	
Extr	act of the Statement of the unaudited cons			its for the		ारचा ह	
	quarter and six months ended 3	0 Septemb		in million)		जण्यात र	
Sr.	Particulars	Quarter	Six months	Quarter		oregicie	15
No.	Falticulars	ended	ended	ended		ज्यः	£
			30 September			(वकील	TU T
		2020	2020 (Unaudited)	2019 (Unsudited)			
		· · · · · ·	· · · · ·	· · · ·	स्थव	ठः भाईंदर	
1 2	Revenue from operations Profit before tax	3,098.55 996.48	5,482.79 1,642.77	1,718.18 283.65			_
2	Loss after tax from discontinued operations	(1.19)	(10.78)	(10.98)		1	
4	Profit for the period/year	744.76	1,217.76	191.82			Ì
5	Total Comprehensive Income for the period/year	743.29	1,211.81	188.75			
6	Equity Share capital		817.99			9-71	
7 8	Other Equity Basic and Diluted Earnings per equity share		9,074.56			सार्वज	
0	(FV Rs. 10 each) (not annualised for interim period)	10.35	17.05	2.82		पेण यां	वे
	Basic and Diluted Earnings per equity share from					त्यामुळे	; 1
	Discontinuing operations (FV Rs. 10 each)	(0.00)	(0.45)	(0.40)		अ.क.	T
	(not annualised for interim period) Basic and Diluted Earnings per equity share for total	(0.02)	(0.15)	(0.16)		<b>91.9</b> n.	
	operations (FV Rs. 10 each)						
	(not annualised for interim period)	10.33	16.90	2.67		१	
Ext	ract of the Statement of the unaudited star			ts for the			
	quarter and six months ended 3	0 Septemb		in million)		२	T
Sr.	Particulars	Quarter	Six months			3	t

I members in the capital/property ciety. If no claims/objections are within the period prescribed above, ty shall be free to deal with the and interest of the deceased in the capital/ property of the such manner as is provided under	भैरव एन्टरप्रायझेस लिमिटेड सही/- ठिकाणः मुंबई शशी कुमार दुजारी दिनांकः २६.१०.२०२० अतिरिक्त संचाळक डीआयएन:००११६१३२
aws of the society. The claims/ sif any, received by the society for of shares and interest of the member in the capital/poperty of ty shall be dealt within the manner under the bye-laws of the society. of the registered bye-laws of the s available for inspection by the //objectors, in the office of the ith the Chairman/ Secretary of the etween 11.00 A.M. to 8.00 P.M. Jate of publication of the notice till f expiry of its period. on behalf of Secretary RUBY CO-OP. HSG. SOC. LTD Date: 27/10/2020	श्री गुरुदेव एन-ट्रेड लि. नॉदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भारयखळा, मुंबई-२००००८. सीआयएन:एल२९२२४एमएच१९८४पीएलसी२१७६९३ दूर.:.१९-२२-२३०७७२३१ वेबसाईट: www.shrigurudeventrade.com ई-मेल: cosec@shrigurudeventrade.com सूचना सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्सेट्स) रेखुलेजरनर २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व सहामाहीकरिताचे कंपनीचे अलेखापरिक्षित विचारात येणे, मान्यता देणे व नॉद
Date: 27/10/2020	पटावर घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः
जाहीर नोटीस <sup>iना ह्या नोटीसीने कळविण्यात येते विकीकुमार नगीनदास शाह, हे २०५, दुसरा मजला, न्यु पार्श्वनगर</sup>	वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई- ४००००८ येथे सोमवार, २ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.shrigurudeventrade.com वेबसाईटवर गुंतवणूकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि



सनील बी. गारोडिया

(वर्कील उच्च न्यायालय, मुंबई)

दिनांक: २६/१

जा.क्र./१५४/

ठिकाण

दिनाकः २७.१०.२०२०



# रोजच वाचा

जाहीर नोटीस

हद्दीतील मौजे पोगांव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नंबर **८४/१३** यांस

टीडीआर सर्टिफिकेट नंबर २१८, ओ/डब्लू नंबर टी.पी./डी.आर.सी./८४२४,

चित्र आहे. विशेषत: पुणे शहरात बाधित सापडण्याचा वेग खाली आला आहे. सप्टेंबर महिन्यात विभागामध्ये करोना मुक्तीचे प्रमाण ७७ ते ७८ टक्के इतके होते. तर आज हे प्रमाण जवळपास ९२ टक्क्यांपर्यंत आले आहे. सक्रिय बाधितांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीतर्फे आयोजित रक्तदान शिबिर अंबरनाथ. दि.२६ रक्तदान हेच श्रेष्ठदान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूम ीवर सध्या रक्ताची खूप गरज भासत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहर व प्लाइमा ब्लड बँक डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क

कार्यालय, रेणू गॅस

येथे करण्यात आले

होते. या शिबिराचे

आयोजन राष्ट्रवादी

काँग्रेसचे अंबरनाथ

(मामा) पाटील,

सदाशिव पाटील

यांनी केलं होतं.

शहराध्यक्ष सदाशिव

समाजसेविका आशा

गोडाउञ्न समोर,

महालक्ष्मी नगर

वेबसाईट:www.abhinandanenterprisesItd.con ई-मेल:cosec@abhinandanenterprisesItd.com सूचना

Shankar S. Chavan has expired 22/12/2013 & the said society has transfer सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजग he said flat to Smt Jayshree S. Chayan a रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ filing Indemnity Bond & Affidavit. Therea सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे Smt. Jayshree S. Chavan has sold the की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय flat to Mr. Shreeram P. Yadav & Mrs. Indrav तिमाही व सहामाहीकरिताचे कंपनीचे अलेखापरिक्षित Shreeram Yadav. Vide agreement for s वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंव lated 16-12-2016, Register No.10320/20 Dated-17/12/2016 with sub Register Vasai पटावर घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय <sup>-</sup>hereafter Mr. Shreeram P. Yadav & M वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबईndrawati Shreeram Yadav have sold the s ४००००८ येथे सोमवार, २ नोव्हेंबर, २०२० रोजी at to Mr. Bharat Ishwar Solanki & I कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. Ranjanaben Bharat Solanki vide agreem सटर सचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्य or sale dated 08 - 10 - 2020, under registra www.abhinandanenterprisesltd.com

No.3357/2020, Dated- 08/10/2020 with वेबसाईटवर गुंतवणूकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि egistrar Vasai -6. All the persons, government authoriti स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटव anks, financial institution Etc. are her equest to intimate to my client i.e. Mr. Bha shwar Solanki & Mrs. Ranjanaben Bh Solanki. or to me as their counsel about claim whatsoever within 14 days from notice otherwise it will be treated that not bjections or claim is there over it.


> V. D. DUBEY Date : 27/10/2020 (Advocate High Co Add.: Shop No. 17, Sai Bazar, Tulinj Road, N Tulinj Police Station, Nallasopara (E). Palgh

#### PUBLIC NOTICE TAKE NOTICE that my client KAMLESH NAGJI DOSHI, owner of Shops being Shop No. **115, 128, 129, 1** 131 in Raghuleela Mega Mall, on 1st Fl Poisur, Kandivali (W) Mumbai- 4000 hereinafter called the said SHOPS) ost the earlier original Agreements of said shops being (1) Agreement Dat 17/4/2012 of Shop No. 115, register under Sr. No. 3222/2012 Rectificat deed Sr. No. 10119/2017 (2) Shop 128 Sr. No. 3221/2012 and rectifica deed Sr. No. 10116/2017, (3) Shop 129 Sr. No. 3221/2012 and rectificat deed Sr. No. 10117/2017, (4) SI No.130 Sr. No. 3221/2012 a ectification deed Sr. No. 10118/2017 5) Shop No. 131 Sr. No. 3220/2012 ectification deed Sr. No. 10122/2017 agreements and Rectification De tered into between M/s. VASUDEV WADHWA CONSTRUCTION and client Mr. KAMLESH DOSHI, and lient reported the matter to Bori Colony Police station vide Complaint 2490/2020 Dated 25/10/2020 as reg ost of all original agreements. f anyone finds any of the afores original agreements of above shops naving any claim thereon should con the undersigned Adv. N. R. Pandey Bhandarkar Bhavan, Court Lane, Bori W), Mumbai- 92, within 15 days from date of publication of this Notice, fa which it shall be presumed that there is claim of any one in respect thereof whatever claim if any shall be deeme e waived Sd/- ADVOCATE MR. N. R. PANE Mobile No.: 9869049 Date: 27/10/20 ace: Mumbai

No.				ended	ended	ended
				30 September		er 30 Septemb
				2020	2020	2019
				(Unaudited)	(Unaudited	) (Unaudite
		enue from operations		3,065.74	5,426.65	1,686.3
	Profit be			1,039.04	1,550.13	273.3
		the period/year nprehensive Income for the period/yea	r	792.07 790.49	1,173.90 1,168.14	195.0 192.1
		nare capital	·	750.45	817.99	192.1
	Other Ed				8,805.38	
		d Diluted Earnings per equity share				
		10 each) (not annualised for interim per an extract of the detailed format of Ur		10.99	16.29	2.7
unde The fi 2020	r Regulat ull format is availa	quarter and six months ended on 30 Se on 33 of the SEBI (Listing Obligations and of the Unaudited Financial Results for the ole on the website of National Stock Ex the Company i.e. www.angelbroking.co	nd Disc quarte kchang	losure Requir er and six mon e of India i.e.	ements) Reg ths ended on www.nseind	ulations, 201 30 Septembe lia.com and c oking Limite
		ber, 2020				Naheed Pat
Place	: Mumba		Cor	mpany Secret	ary and Com	npliance Offic
ऑफ नि आणि अधिक सूचनेत	सेक्युरिटी इ सिक्युरिटी तराअंतर्गत नमुद रक	(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोसॅमेंट रुल्स, न न स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन ॲन्ड रिक टरेस्ट अंकट २००२ अंतर्गत टाटा कॅपिटल ही इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नि त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कज 1 जमा करण्यास कळविंगेत आले होते. ममुद्द केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठराले अ	न्स्ट्रक्शन <b>सिंग फ</b> ायम ३ <sup>-</sup> र्नदारांना	भ ऑफ फिनान्धि गयनान्स लिमित सहवाचिता कल सदर सूचनेच्या	गेयल ॲसेटस् टेडचे प्राधिकृत ाम १३(१२) उ तारखेपासून ६०	अधिकारी आहे अन्वये असलेल ) दिवसाच्या अ
येत अ अन्वये विशेषत	ाहे की, ख त्यांना प्रा ाः कर्जदार	त्व सर्वासा करवा करवा करवा करवा करवा करवा करवा करव	गम <sup>े</sup> १३( केलेल्या वेते की,	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्तेस	सदर अधिनिय बा घेतला. तह कोणताही व	पमाच्या नियम व्यवहार करू न
थेत अ अन्वये विशेषत आणि र केलेली कर्जदार	ाहे की, ख त्यांना प्रा' ाः कर्जदार सदर मालम रक्कम तसे ांचे लक्षा वे	ालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कल त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद व व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात व	ाम <sup>े</sup> १३( केलेल्या वेते की, <b>पेटल हैं</b> ज व दंड	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्तेस् <b>रिसिंग फायनान्स्</b> इात्मक व्याज, इ	सदर अधिनिय बा घेतला. तह कोणताही व <b>। लिमिटेड</b> यांच्च गुल्क, खर्च इत्य	पमाच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नमु यादी जमा करावे
थेत अ अन्वये विशेषत आणि र केलेली कर्जदार	ाहे की, ख त्यांना प्रा' तः कर्जदार सदर मालम रक्कम तसे पंचे लक्षा वे ण्यासाठी वे <b>गते</b>	ालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कल् त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅा व मागणी सूचनेच्या ताराखेपासून त्यावलील व्या धण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १ धण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १	ाम <sup>े</sup> १३( केलेल्या वेते की, <b>पेटल हैं</b> ज व दंड	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्ते <b>सिंग फायनान्स्</b> डात्मक व्याज, ३ कलम (८) च्य <b>मागणी र</b>	सदर अधिनिय बा घेतला. तह कोणताही व <b>। लिमिटेड</b> यांच्च गुल्क, खर्च इत्य	पमाच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नम् यादी जमा करावे
येत अ अन्वये विशेषत आणि र केलेली कर्जदार सोडविंग कर्ज ख क्रमांव १०११ व १०१	हे की, ख त्यांना प्रा ाः कर्जदार सदर मालम रक्कम तसे रांचे लक्षा वे ण्यासाठी वे <b>गते</b> <b>त</b> ९१५२ १५९०२	ालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायद्याच्या कल् त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद व सर्वसामान्य जनतेस थेथे सावध करण्यात तेंसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॉ व मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्या धाण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १ ळ उपलब्ध आहे. कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव श्रीमती भारती हेमंत माने (सह-कर्जदार) श्री. हेमंत मानेहर माने (सह-कर्जदार)	गर्म १३( केलेल्या येते की, पेटल हैं ज व दंख ३ चे उप	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्तेचा ता संदर मालमत्तेचे सिंग फायनान्स् डात्मक व्याज, ३ कलम (८) च्य मागणी र रक्कम व् १६ मार्च, रु.५,५०	सदर अधिनिर बा घेतला. तह कोणताही व <b>I लिमिटेड</b> यांच्च गुल्क, खर्च इत् ा तरतूदीनुसार <b>I दिनांक</b> २०२० <b>रोजी</b> ,४९५/–	यमाच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नमु यादी जमा करावे प्रतिभूत मालमक्त ताबा दिनांक २४.१०.२०२५
थेत अ अन्वये आणि र कर्जे लेली कर्ज ख कर्म से इक्स्मांब कर्ज ख क्रम्मांब ह कर्म ख ह क ह क ह क ह क ह क ह क ह क ह क ह क ह	1हे की, ख त्यांना प्राप्ता ाः कर्जदार पर रक्षम संसं रेखे रक्ष सं रेखे रक्ष सं रेखे रक्ष सं रेखे रक्ष सं का मालम त मालमत्त २८६५ द८५१ त मालमत्त मालमत्त त मालमत्त त मालमत्त	ालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायद्याच्या कल् त असलेत्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद रं व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात वं तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅ ब माणगी सूर्वनच्या तारखेणसून त्यावरील व्या धण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १ ळ उपलब्ध आहे. कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव श्रीमती भारती हेमंत माने (कर्जदार) श्री. हेमंत मनोहर माने (सह–कर्जदार ा/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: प् २/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२ का शहापूर, जिल्हा ठाणे. श्री. मंदुरा कटुकुके रोट्टी (कर्जदार) श्री. मंदुरा कटुकुके रोट्टी (कर्जदार) श्री. मंदुरा कटुकुके रोट्टी (कर्जदार) श्री. मंदुरा कटुकुके रोट्टी (कर्जदार) श्री. मते ममता महेरा रोट्टी (कर्जदार)	म     २३       वेते की,     केलेल्या       पेटल हैं     ज व दंड       ज व दंड     चे उप       )	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमतेते सिंग फायनान्स् हात्मक व्यात, २ कललम (८) च्य मागणी र रक्कम ट १६ मार्च, १६ मार्च, १६ प्रार्च, १६ ५,५० ०८, क्षेत्रफळ २ में रेसिडन्सी प्र १९२, १७२/२, १७२/ ३ मार्च, इ ७६,४१	सदर अधिनिस् बा घेतला. तह कोणेरवार्चव (लिमिट्य पुल्क, खर्च इत् ा तरतूरीनुसार [देनांक २०२० रोजी ,४९५/– /१(भाग), १९ /१(भाग), १९ /१(भाग), १९ /१(२, १७८/ - स्वरे रोजी २,६८१/– मजला, जी विंग	ममांच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नम् प्रतिभूत मालमत्त ताखा दिनांक २४.१०.२०२२ कार्पेट क्षेत्र, १२ त्र्य, जमीन स ७२/२/२(भाग) /१५ व १७९/८ २४.१०.२०२५
थेत अ अन्वये के के ले आणि र के के ले ली कर्ज ख कर्मा क के ख कर्मा क के ख कर्मा क ह क ह क ह क ह क ह क ह क ह क ह क ह क	ाहे की, ख त्यांना प्रा' सदर साठ्य सदर साठ्य सदस्य साठ्य सदस्य स्वय सदस्य स्वय स्वय स्वय स्वय स्वय स्वय स्वय स	ालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कल त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद ते सह व्यवहार केलेला असल्यात यं तेसह व्यवहार केलेला असल्यात स्वांनी टाटा कॅ ब सर्वसामान्य जनतेस थेथे सावध करण्यात हेसह व्यवहार केलेला अस्यत्यास्य त्यावतील व्या धण्यात येत आहे की, कायदाच्या कल्प्म १ ळ उपलब्ध आहे. कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव श्रीमती भारती हेमंत माने (कर्जदार) श्री. हेमंत मनोहर माने (सह–कर्जदार रा/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अः म् २/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२ का राहापूर, जिल्हा ठाणे. श्री. महेश कटुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश कटुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश कटुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. मते मस्ता महेश शेट्टी (कर्जदार) तात प्रकल्प, प्लॅटीनो इमारत, जुना एस.क्र.२ । ठाणे, नॉदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे.	म     २३       वेते की,     केलेल्या       पेटल हैं     ज व दंड       ज व दंड     चे उप       )	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्ते सिंग फायनान्स् ख्रात्मक व्याज, २ ख्रात्मक व्याज, २ ख्रात्मक व्याज, २ इ.६ मार्च, ३.६ मार्च, २.६ मार्च, २.६ मार्च, २.६ भ्र २.६ २.६ २.२ २.६ २.२ २.२ २.२ २.२ २.२ २.२ २.२ २.२ २.२ २.२	सदर अधिनिस् बा घेतला. म्ह कोणताही ग । लिमिटेड यांच्य यूचनेतुसार । दिनांक २०२० रोजी ,४९५/– प्रप. १८ ची.फु. १९२२ रोजी २६८१/– प्रजल, जी विंग क.४/६/२, ग	ममांच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नमु याकडे खाली नमु यात्री जमा कराते प्रतिभूत माल्मत तावा दिनांक २४.१०.२०२८ कार्पेट क्षेत्र, १९ २४.१०.२०२८ २४.१०.२०२८ १. लोधा ाव भाईंदरपाडा,
थेत अ अन्वये आणि र कर्कलेली कर्कलेली कर्कलेखि कर्क ख कर्माव कर्म ख कर क र र र र र र र र र र र र र र र र र	ाहे की, ख त्यांना प्रा' सदर साठ्य सदर साठ्य सदस्य साठ्य सदस्य स्वय सदस्य स्वय स्वय स्वय स्वय स्वय स्वय स्वय स	ालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कल् त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद रं व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात वं तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅ वे मागणी सूचनेच्या ताराखेपासून त्यावतील व्या धण्यात येत आहे की, कायदाच्या कल्प्म १ ळ उपलब्ध आहे. कर्जदार/कायदेशीर प्रातनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव श्रीमती भारती हेमंत माने (कर्जदार) श्री. हेमंत मनोहर माने (सह–कर्जदार त/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: फ् २,२४, ए विंग, इमारतीचे नाव अंबर, सेस्ट) १,२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२ का शहापूर, जिल्हा ठाण्ट. श्री. महेश कडूकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश कडूकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश कडूकुके शेट्टी (कर्जदार) श्री. मते मानता महेश शेट्टी (कर्जदार)	म १३( केलेल्या येते की, जे व दंश् ज व दंश् ज व दंश् च उप ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) )	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्ते सिंग फायनान्स् डात्मक व्याज, २ कलम (८) व्य मागाणी र रक्कम द १६ मार्च, इ.५,५० ८, क्षेत्रेमळ २ में रेसिडेन्सी म्ह २,९,४७,२/१,१७३ ३,४/१,१७३,११ ३,मार्च, २ ११०३,१११वा १), नविन एस.उ	सदर अधिनिस् बा घेतला. तह कोणेरवार्चव (लिमिट्य पुल्क, खर्च इत् ा तरतूरीनुसार [देनांक २०२० रोजी ,४९५/– /१(भाग), १९ /१(भाग), १९ /१(भाग), १९ /१(२, १७८/ - स्वरे रोजी २,६८१/– मजला, जी विंग	यमांच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नम् याकडे खाली नम् यात्री जमा करा ता <mark>वा दिनांक</mark> २४.१०.२०२२ कार्पेट क्षेत्र, १२ त्रूप, जमीन स २४.१०.२०२२ २४.१०.२०२२ १. २४.१०.२०२२
थेत अन्वये केलेवे आणि र केलेलेली कर्जवार कर्ज ख कर्ज ख कर्ज ख कर क क क क क क क क क क क क क क क क क क	ाहे की, ख द्व त्यांना प्राप्त सदर माल्य सदर माल्य प्राप्त प्रक्रम तसे एव्यासाठी वे प्र्यासाठी वे प्र्यासाठी वे प्र्यासाठी वे प्राप्त प्रक्रमात <b>ह</b> <b>१</b> २१९२ ; २/४ ; १७ सार्स्ट, ताल्य <b>१</b> ८१९ , २/४ ; १७ सार्स्ट, ताल्य <b>१</b> द जिल्ह <b>६९५</b>	ालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायद्याच्या कल् त असलेल्या अधिकारा अंतर्गत खाली नमूद रं व सर्वमामान्य जनतेस थेथे सावध करण्यात वं तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅ व मागणी सूचनेच्या ताराखेणसून त्यावरील व्या धाण्यात येत आहे की, कायद्याच्या कल्म १ व्य उपलब्ध आहे. कर्जदार/कायदेशीर प्रातनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव श्रीमती भारती हेमंत माने (सह-कर्जदार 1/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: फ् ६२,१२,१,१६२/२,१६७/२,१६९/२,१ २/२/५,१७२/२/६,१७२/२/७,१७२/२ का शहापूर, जिल्हा ठाणे. श्री. महेश कटुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. मतेच प्राणना जनुसूची अ: यु तात प्रकल्प, प्लंटीनो इमारत, जुना एस.क.२ 1 ठाणे, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे. श्री. सुनीष नाणपाल (कर्जदार) श्रीमती जसमीन कौर (सह-कर्जदार)	म     १३(       केलेल्या     केलेल्या       केलेल्या     केलेल्या       पेटळ हॅ     केलेल्या       )	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्ते रिसिंग फायनान्स् उत्तरक ज्याज, २ जत्तरक ज्याज, २ जत्तरक ज्याज, २ जत्तरक ज्याज, २ ज्वतरक ज्याज, २ ज्वतरक ज्याज, २ ज्वतरक ज्याज, २ १६ मार्च, २ १६ मार्च, २ १९ २, १९ २ १२ ए२, २ १२ १२ ए२, २ १२ १२ ए२, २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ २ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ २ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ १२ १२ १२ २ १२ १२ १२ १२ १२ १२ २	सदर अधिनिः बा घेतला. तह कोणताही ग । लिमिटेड यांच् (लिमिटेड यांच (तर्त्वूदीनुसार । तरत्वूदीनुसार । दिनांक २०२० रोजी । ४९५/ – ५५. २८ ची.फु. १९५२, १७८/ १९२२ रोजी १,६८९/ – मजला, जी विंग इ६,७०७/ – मजला, ए विंग,	यमांच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नमु यादी जमा करावे प्रतिभूत माल्लमर <b>तावा</b> दिनांक २४.१०.२०२२ कार्पेट क्षेत्र, १९ ल्प, जमीन स्व २४.१०.२०२२ २४.१०.२०२२ १. लोघा ाव माईंदरपाडा, २३.१०.२०२२
येत अ अन्वये आणि र केलेलेनी कर्ज ख कर्ज ख कर्ज ख कर्ज ख कर्ज ख कर र र र र र र र र र र र र र र र र र र	ाहे की, ख द्वारा प्रा त्यांना प्रा सदर माल्यम सदर माल्यम सदर प्राक्तम तसे रा स्वम तसे रा स्वम तसे ह झमरत ज् द झमरत ज द मालमत्त द	ालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कल् त असलेल्या अधिकारा अंतर्गत खाली नमूद रं व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात वं तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅ वे मागणी सूचनेच्या ताराखेपासून त्यावरील व्या धाण्यात येत आहे की, कायद्याच्या कल्जम १ ळ उपलब्ध आहे. कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव श्रीमती भारती हेमंत मने (सह-कर्जदार ग/स्थावर माल्मत्तेचे वर्णन: अनुसूची अ: प्रत ठ.३४, ए विंग, इमारतीचे नाव अंबर, सेक्टर १२/५, १९६/२, १६७/२, १६९/२, १९ १२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२ का शहापूर, जिल्हा ठाणे. श्री. महेश कटुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश कटुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश कटुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश शट्टी/ कार्य योजन्हा आख्या ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: आनुसूची अ: यु ता उम्कल्प, प्लंटीनो इमारत, जुना एस.क.र. । ठाणे, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे. श्री. मुनीष नागपाल (कर्जदार) श्रीमती जसमीन कौर (सह-कर्जदार)	मि १३( केलेल्या धेते की, पेटळ हैं थे ज व दंश् ३ चे उप ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) )	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्ते रिसंग फायनान्स् डात्मक व्याज, ३ डात्मक व्याज, ३ कल्तम (८) च्य मागाणी र रक्कम द १६ मार्च, इ. ५,५० ०८, क्षेत्रफळ २ १६ मार्च, २ ६,५०२/२, १७२/२ ३ मार्च, २ ६,७२/१,१७२/२ ३ मार्च, २ ६,९६,४३ १२०३,१२वा । १. तविन एस.३ । तिक रोड, वव	सदर अधिनिः बा घेतला. तह कोणताही ग । लिमिटेड यांच् (लिमिटेड यांच (तर्त्वूदीनुसार । तरत्वूदीनुसार । दिनांक २०२० रोजी । ४९५/ – ५५. २८ ची.फु. १९५२, १७८/ १९२२ रोजी १,६८९/ – मजला, जी विंग इ६,७०७/ – मजला, ए विंग,	यमांच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नमु यादी जमा करावे प्रतिभूत माल्लमर <b>तावा</b> दिनांक २४.१०.२०२२ कार्पेट क्षेत्र, १९ ल्प, जमीन स्व २४.१०.२०२२ २४.१०.२०२२ १. लोघा ाव माईंदरपाडा, २३.१०.२०२२
येत अ अन्वये आणि र केलेलेनी कर्ज ख कर्ज ख कर्ज ख कर्ज ख कर्ज ख कर र र र र र र र र र र र र र र र र र र	ाहे की, ख द्व त्यांना प्रा' सदर माल्य सदर पाल्य प्रयासाठी वे प्रयासाठी वे प्रयासाठी वे प्रयासाठी वे प्रयासाठी वे प्रयासाठी वे प्रयासाठी वे प्रयासाठी वे स्व र र र र र र र र र र र र र र र र र र र	ालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायद्याच्या कल् त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद रं व सर्वसामान्य जनतेस थेथे सावध करण्यात वे तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅ व मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्या घण्णवा येत आहे की, कायद्याच्या कल्म १ ळ उपलब्ध आहे. कर्जदार/कायदेशीर वारसदाराचे नाव श्रीमती भारती हेमंत माने (सह-कर्जदार /स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: ए ह.३४, ए विंग, इमारतीचे नाव अंबर, सेक्ट रह्द /१/२, १६२/२, १६७/२, १६९/२, १ १/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२ का शहापूर, जिल्हा ठाणे. श्री. महेश कट्टुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश कट्टुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. महेश कट्टुकुके शेट्टी (कर्जदार) श्री. मुतेष नागपाल (कर्जदार) श्री. नुपी जिल्हा व उपजिल्हा ठाणे. श्री. मुतीष नागपाल (कर्जदार) श्री. मुतीष नागपाल (कर्जदार) श्री. मुतीष नागपाल (कर्जदार) रा/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: य तात प्रकल्प, प्लटीनो इमारत, जुना एस.इ.२	मि १३(       केलेल्या       प्रेयेटक हैं       ज व दंख       ज व दंख       )       )       )       )       )       )       )       )       )       )       )       )       )       )       )       )       )       ()        ()    (	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमते सिंग फायनान्स् ख्रात्मक व्याज, २ कल्तम (८) च्य मागणी र रक्तम ट १६ मार्च, ३६ ५,५० ०८, क्षेत्रफळ २ मं रिसिडन्ती म् २६ प्रार्च, २६ ५,५० ०८, क्षेत्रफळ २ मं रिसिडन्ती म् २६ प्रार्च, १६ ७,५० ३ मार्च, ३ ८,५० ३ मार्च, १६ ७,१० २,१० ३ मार्च, १९०३,११ ३ मार्च, १२,९६,५ १३,०४,९३ १३,७२,९६,५ ३ ऑगस्ट, ३ ऑगस्ट,	सदर अधिनिः बा घेतला. तह कोणताही ग । लिमिटेड यांच् (लिमिटेड यांच (तर्त्वूदीनुसार । तरत्वूदीनुसार । दिनांक २०२० रोजी । ४९५/ – ५५. २८ ची.फु. १९५२, १७८/ १९२२ रोजी १,६८९/ – मजला, जी विंग इ६,७०७/ – मजला, ए विंग,	यमांच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नस् यादी जमा करांव द्वादी जमा करांव द्वादी जमा करांव द्वादी जमा करांव द्वादी जमा करां द्वादी जमा स् रक्ष १०.२०२० २४.१०.२०२० २४.१०.२०२० २३.१०.२०२० अजमेरा आय-
येत अ अन्वये तेवशेषत आणि र कर्जवार कर्जवार कर्जवार कर्जवार कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर	ाहे की, ख द त्यांना प्राप्ता स कर्जवाद स कर्जवाद स कर्जवाद स कर्जवाद स कर्जवाद स मालमत स मालमत स मालमत स मालमत स क्र कर स स स स स स स स स स स स स	ालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कल त असलेत्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात ते सह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅ व मागणी सूर्वाच्या तारखोपासू- त्यावरील व्या । धाण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १ छ उपलब्ध आहे. कर्ज्यदा/कायदेशीर प्रतिनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव श्रीमती भारती हेमंत माने (कर्ज्वरा श्री. हेमंत मनोहर माने (सह - कर्जवरा ा/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: प् त. ३४, ए विंग, इमारतीचे नाव अंबर, सेक्ट, १८२८, १९६२, १६७/२, १६९/२, १९ १/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२ का शहापूर, जिल्हा वाणे. श्री. मंत्रु यहुय्या शेट्टी (कर्जवरा) श्री. मंत्रु यहुय्या शेट्टी (कर्जवरा) श्री. मुत्तेष कर्यु कट्टमुके शेट्टी (कर्जवरा) श्री. मुत्तेष नापाल (कर्जवरा) श्री. मुत्तेष नापाल (कर्जवरा) श्री. मुत्तेष नापाल (कर्जवरा) श्री. मुत्तेष नापायाल (कर्जवरा) श्री. आत्ते वर्णन: अनुसूची अ: यु जॉन, भक्ती पार्क, आयर्मेक्सजवळ, आणिक १, १ए/२, १ए/३ व १ए/६, गाव आणिक १, १ए/२, १ए/३ व १ए/६, राव आणिक १, १ए/२, १ए/३ व १ए/६, राव आणिक १, स्प/२, १ए/३ व १ए/६, राव आणिक इसी. अरविंद नरपतराज कोठारी (कर्जद श्रीमती निरू अशोककुमार बाफना (सह - क रा/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची आ: पर ऑन, सीटीएस क्र.१ए/१, १ए/२, १ए/३ व १ए/ सुं मुंब <sup>2</sup> -४०००३७. अनुसूची बा:फर्टाट इ हीटीएस क्र.१ए/१, १ए/३ व १ए/	मि १३(       केलेल्या       केलेल्या       प्रेयेटकह       येते कते,       प्रेयेटकह       उप       गे       गे	(४) सहवाचिता मालमत्तेचा ता सदर मालमत्तेचा ता सदर मालमत्तेचा ता सदर मालमत्ते विस्तं प्रायजान् : कलाम (८) च्य कलाम (८) च्य कलाम (८) च्य कलाम (८) च्य स्वक्तम व रिक्तमा द रिक्तमा द ह. ५,५० ८, सेवक्तमा द रिक्तमा द ह. ५,५० २,४,५० २,४२,४२ २,४२ २,४२,४२ २,४२,४२ २,४२,४२ २,४२,४२ २,४२ २,४२,४२ २,४२ २,४२ २,४२ २,४२,४२ २,४२	सदर अधिनिः सद कोणताही - सह कोणताही - । लिमिटेब्र । लिमिटेब्र । लिमिटेब्र । लिमिटेब्र । तरतूदीनुसार । दिनांक २०२० रोजी २९२० रोजी २,६८१/– मजला, जी विंग क.४/६/२, ग २०२० रोजी २,६८१/– मजला, ए विंग :१,६३७/– पञला, ए विंग :, भक्ती पार्क, आणि	यमाच्या नियम व्यवहार करू न याकडे खाली नस् प्राते प्रमा करांव प्रतिभूत माल्लमा <b>तावा</b> दिनांक २४.१०.२०२२ कार्पेट क्षेत्र, १९ ल्प, जमीन सब २४.१०.२०२२ २४.१९.२०२२ १. लोघा ाव भाईंदरपाडा, २३.१०.२०२२ , अजमेरा आय- लॅंथ आणिक बडाठ मेरो आय-लॅंथ

सदर कामाची एक अथवा सर्व ई–निविदा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकारी पेण कृषि उत्पन्न बाजार समितीने राखून ठेवला आहे.

	सही/– सही/ <i>–</i>
	सचिव सभापती
०/२०२०	कृषि उत्पन्न बाजार समिती, पेण
२०२०	पेण, जि. रायगड.



वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे २६ ऑक्टोबर, २०२० रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच दिवशी झालेल्या सभेत मान्य केले वैधानिक लेखापरिक्षकांनी यावर अ-फेरबदल मत नोंदवले आहे. सदर पुनर्विलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी (लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएस नुसार तयार केले आहेत.

कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात एक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटक (एपीआय) मध्ये कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ विभागीय माहिती निवारण लागू नाही

कोविड-१९ चा त्यांच्या व्यवसायावरील प्रभाव कंपनीकडून निरीक्षण केला जात आहे, ज्यामध्ये ग्राहक, पुरवठा-मालिका, कर्मचारी व लॉजिस्टीक्स यांच्यावरील प्रभाव समाविष्ट आहे. रोजची निगा लक्षात घेऊन ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या कालावधीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष तयार करतेवेळी त्या तारखेला उपलब्ध माहितीच्या आधाराव काही विशिष्ट लेखा निवाडा व अंदाजे तसेच वसुलीयोग्य वस्तुमधील वसुली, गुडविल व वास्तविक क्षतीचे कर निर्धारण, गुंतवणूक व वस्तूंची यादी यासह तयार केले आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षाबाबत संसंग पसरू न देण्यासाठी आवश्यक ती काळजी कंपनीने घेतली आहे तसेच किमान नुकसानीने व्यवसाय सुरू ठेवण्याचे निश्चित केले आहे.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

	संचालक मंडळाच्या आदेशान्वये
	लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरिता
	सही/-
	ओमकार हेर्लेकर
: २६.१०.२०२०	अध्यक्ष व संचालक
। : मुंबई	डीआयएन:०१५८७१५४

उपलब्ध आहेत. अभिनंदन इंटरप्राईजेस लिमिटेडकरित सही/ ठिकाणः मुंबई शशी कुमार द्जारी अतिरिक्त संचालव दिनांकः २६.१०.२०२० डीआयएन:00११६१३२ नोटीस

एकता एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. इमारत क्र. बी/३, लोहिय नगर , एल. आय. सी. कॉलनीच्या मागे, सेंट फ्रान्सिस रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई -४०० ०५६.या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सदनिका क्रं. ७०८ धारण करणारे ईश्वर वक्ता परमार यांचे तारीख ३०-०७-२००५ रोजी निधन झाले त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीदारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हार्कतदार यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत त्यांनी आपत्या मागण्याच्य वा हरकतीच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमद केलेल्या मदतीत कोणाही व्यक्तीकडन हक्क मागण्या किंव हरकती सादर झॉल्या नाही तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकती आत्या तर, त्याबाबत उपविधीनुसार कार्यवाही संस्थेच्या करण्यात येईल. नोंदी बी उपविधींची एक प्रत मागणीदारास / हरकतदारांस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव त्यांच्याकडे सायंकाळी ८:३० ते १०:३० वाजेपर्यंत, नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील ठिकाण: मुंबई. दिनांक: २७/१०/२०२० एकता एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करिता आणि वतीने सही/-

सचिव